

राष्ट्रीय.

1. **राम्**, **रामते** (शब्दे) Dhātup. 16, 25. *heulen, schreien*: धार्तरं ररामे (पर्यवदः) Spr. 1603. चिकी कुचीति रामते सारिका वेश्मसु स्थिता: R. 6, 11, 42. act.: काका गोमायवो गृधा रामन्ति च सुभैरवम् 36. सारसानां च रामताम् 3, 76, 14. काक कार्कति रामन्तम् (वाशन्तम् ed. Bomb.) MBh. 8, 1941. सारस्य इव रामन्त्यः (वाशन्त्यः ed. Bomb.) 11, 532. — Vgl. 1. रस्.

— intens. *laut schreien*, — *wehklagen*: इमे ते धातरः — रारास्यमानास्तिष्ठति (वावाश्यमानास् ed. Bomb.) MBh. 12, 389.

— परि *mit Geschrei begleiten*: नदन्तं पाञ्चजन्यम् — समन्तात्पर्यरामन्त (पर्यवाशन्त ed. Bomb.) रामभा: MBh. 16, 49.

2. **राम्** *verleihen* u. s. w. s. u. 1. री.

राम m. 1) *ein best. Hirtenspiel, ein Tanz, den Kṛṣṇa mit seinen Hirtinnen auführte*, Trik. 3, 3, 449. H. an. 2, 589. Med. s. 10. Hār. 176. Hariv. 8412. Git. 1, 43. 48. VP. 533. fg. Bhāg. P. 2, 7, 33. 3, 2, 14. अलब्धरासाः कल्याणः 10, 47, 38. Pañkār. 1, 12, 55. 62. 2, 3, 36. 39. 3, 12, 2. Verz. d. Oxf. H. 75, b, 28. 128, b, 21. 145, b, No. 306. °क्रीडा 26, b, 47. 27, a, 11. Bhāg. P. 10, 33, 2. Pañkār. 2, 3, 66. °महेत्सव 1, 10, 67. 11, 1. रामोत्सव Bhāg. P. 10, 33, 3. °गोष्ठो 16. 47, 44. Pañkār. 3, 12, 3. °प्रणोत्तर Hariv. 8406. रामेश्वर Verz. d. Oxf. H. 21, a, 39. रामेश्वरी Pañkār. 1, 12, 61. 2, 3, 65. 4, 48. 5, 30 (राशे° gedr.). राधा रामेश्वरी रामवासिनी (= राममण्डलवासिनी), रामिकेश्वरी Brahmavai. P. 17 im ÇKDr. रामाधिष्ठात्रो Pañkār. 2, 3, 65. °यात्रा Wilson, Sel. Works I, 128. 130. Vāma-keçvaratantra 54 und Utkalakalikā im ÇKDr. °मण्डल Kṛṣṇa's Spielplatz Bhāg. P. 10, 33, 6. Pañkār. 1, 7, 60. 2, 3, 21. 66. 5, 18. Verz. d. Oxf. H. 21, a, 39. b, 4. 24, b, 45. रामोद्भवा Pañkār. 2, 4, 49. — 2) *Spiel überh.* Bhāg. P. 3, 9, 14. 5, 2, 12. 8, 19. 13, 17. — 3) *Geschrei von verschiedenen Seiten* (कालादल्ल) und *Laut, Ton überh.* (धान) H. an. Med. — 4) = भाषाप्रद्वलक Trik. H. an. Med.; nach ÇKDr. enthält das zusammengesetzte Wort zwei Bedeutungen; *Rede* und *Fessel* Wilson. — दूरामद Uttarak. 44, 5 (neuere Ausg.) zerlegt Benfey in दूराम + द् und jenes in डस् + राम *disagreeable speech*; es ist aber mit der älteren Ausg. 33, 11 डूरामद zu lesen.

रामक m. n. *einer Art von Schauspielen* Śāh. D. 548. Schol. zu Daçar. 1, 8; vgl. Einl. S. 6. 7. und नाय्य°.

1. **रामन** (von **रसना** Zunge) adj. *zur Zunge in Beziehung stehend, schmeckbar*: रस P. 4, 2, 92, Sch.

2. **रामन** fehlerhaft oder v. l. für वाशन in घोर°.

रामभ (von 1. रस्) Unādis. 3, 125. m. *Esel, Eselhengst* Naigh. 1, 15. AK. 2, 9, 78. H. 1256. Halāj. 2, 125. कदा योगो वाजिनो रामभस्य der Açvin RV. 1, 34, 9. 116, 2. 8, 74, 7. विमोचनं वाजिनो रामभस्य des Indra 3, 53, 5. उपास्थाद्वाजी धुरि रामभस्य 1, 162, 21. TBr. 5, 1, 5, 7. Çāñh. Br. 18, 1. Çat. Br. 6, 1, 4, 11. 3, 1, 23. 2, 3, 4, 4, 3. Kātj. Çr. 16, 2, 4. Pār. Grh. 3, 15. रामभाराव MBh. 1, 4508. रामभारुणा 7, 1004. 14, 2239. 15, 210. (तम्) पर्यरामन्त (पर्यवाशन्त ed. Bomb.) रामभा: 16, 49. °युक्तो रथः R. Gorr. 2, 71, 15. 19. Verz. d. Oxf. H. 51, b, 27. Suçr. 1, 133, 9. यः स्पृशेद्दामभम् — सचैलं स्रानमुदिष्टं तस्य पापप्रशाप्तये Spr. 2457. Bhāg. P. 3, 17, 12. Mār. P. 48, 26 (राशभ). Weber, Kṛṣṇaś. 284, 3. रामभो f. *Eselin* Çabdār. im ÇKDr. MBh. 13, 1879. fg. Pañkār. 215, 9. — Vgl. ऋषभ, करभ, कलभ,

गर्दभ, लुषभ, वृषभ, शरभ, शलभ.

रामभसेन m. N. pr. eines Fürsten LIA. II, 760.

रामायन adj. von **रामायन** Suçr. 2, 137, 7.

रामिन् Fehler oder v. l. für वाशिन् in घोर°.

रामेरस (रामे, loc. von राम, + रस) m. **रामेरसो** रसमिद्वलौ शृङ्गार-दासयोः । षष्ठोजागरके रसगोष्ठ्याम् H. an. 4, 332. **रामेरसस्तु** गोष्ठ्यां स्याद्दासशृङ्गारयोरापि ॥ रसमिद्विरसावासषष्ठोजागरके ऽपि च । Med. s. 60. fg. = उत्सव Çabdār. im ÇKDr. = परिहास Gāṭh. im ÇKDr.

राम्ना (राम्ना Unādis. 3, 15) f. 1) *Gurt* (vgl. रशना, रश्मि) VS. 1, 30. 11, 59. 38, 1. Çat. Br. 6, 2, 2, 25. 5, 2, 11. 13. — 2) *Bez. zweier Pflanzen*; = रसन Trik. 3, 3, 255. a) *Mimosa octandra* Roxb., ein dorniger Schlingstrauch AK. 2, 4, 5, 5. H. an. 2, 281. Med. n. 17. — b) *die Ichneumonpflanze* AK. 2, 4, 4, 2. H. an. Med. Ratnam. 49. Suçr. 1, 131, 14. 146, 3. 2, 38, 8. 93, 20. 130, 3. 416, 8. Çāñh. Sañh. 2, 2, 81. राम्ना 57. fg.

राम्नाका f. *Bändchen*: तस्मादियमतरा क्नु राम्नाकेव Kātj. 25, 9.

राम्नाव (von राम्ना) adj. *mit einem Gurt versehen*: राम्नावमैन्द्रवायवपात्रम् Çat. Br. 4, 1, 5, 19. Kātj. Çr. 9, 2, 5.

राम्पिन adj. nach Comm. *rauschend, geräuschvoll* Nir. 6, 21. प्र वे नवीतमपो कृणुधं प्र मातरा राम्पिनस्यायोः RV. 1, 122, 4.

राम्पिर adj.: मातुष्पदे परमे शुक्रे श्रियोर्विपिन्यवौ राम्पिरसौ अमन् RV. 5, 43, 14. nach Śāh. die Stotārah Hotar u. s. w.

राम्य in गो° adj. *Beiw. Kṛṣṇa's* Pañkār. 4, 8, 16.

राम्कृति m. patron. gaṇa पैलादि zu P. 2, 4, 59.

राम्कृवि m. patron. von राङ्ग ebend.

राम्कृत्य (von र्कृति) n. am Ende eines comp. *das ohne-Etwas-Sein, Nichthaben* Śāh. D. 243, 6. 282, 18. Sarvadarçanas. 144, 22.

राम्किल m. N. pr. eines Mannes Rāga-Tar. 8, 1306.

राङ्ग (wohl von रम् Ucéval zu Unādis. 1, 1. *der Ergreifer* (vgl. यत्), *Bez. des Dämons, der Sonne und Mond packt* und dadurch die Verfinsternung derselben bewirkt; er ist nach dem Epos ein Sohn Viprakitti's (Viprakiti's) und der Siñhikā. Bei der Quirlung des Oceans mischte er sich unter die Götter, trank von dem Unsterblichkeitstrank, ward aber von Sonne und Mond dem Vishṇu verrathen, der ihm dafür den Kopf abschlug. Der unsterblich gewordene Kopf rächt sich nun an Sonne und Mond, indem er sie zu Zeiten verschlingt. Rāhu wird auch zu den Planeten gezählt. Ueber das Verhältniss des Mythos zu der wissenschaftlichen Theorie von den Eklipsen wird Varāh. Brh. S. 5, 1. fgg. gehandelt; vgl. Siddhāntaçar., Golādhy. 8, 9. fg. und den Commentar dazu. Als Ursache der Finsternisse ist Rāhu — *der Drachenkopf, der aufsteigende Knoten des Mondes* oder, was dasselbe ist, *die Abweichung in Breite* (विक्षेप) *der Mondbahn von der Ekliptik*; vgl. Sūras. 2, 6. Varāh. Brh. S. 5, 5. Auch die *Eklipse selbst* (z. B. 20, 6. 34, 15) und namentlich *der Moment des Eintritts der Finsterniss* (z. B. 103, 1) wird durch Rāhu bezeichnet. AK. 1, 1, 2, 28. 3, 4, 20, 233. Trik. 1, 1, 94. H. 121. 220. Halāj. 1, 49. AV. 19, 9, 10. राङ्ग राजानं त्सरति स्वर्तम् Kauç. 100. °चार AV. Paric. in Ind. St. 1, 87. MBh. 1, 1161. fgg. 1266. fgg. 2539. 3, 13477. Hariv. 216. 12188. fg. 12464. fg. 12503. fg. 13226. 14291. VP. 140. 148. 240. Bhāg. P. 5, 23, 7. 6, 6, 35. 18, 12. शतशीर्ष Hariv. 13052. fg. 13188.